



## शिक्षकांच्या आरोग्य विषयक सवर्योंचा अभ्यास

प्रा . प्रकाश अ . जगताप, Ph. D.

टिळक शिक्षण महाविद्यालय, पुणे

### Abstract

आरोग्य शिक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य हा सर्वांशी संबंधित विषय आहे. शिक्षकांच आरोग्य, शिक्षकाच निरोगी आरोग्य हे देशातील नागरिकांची नवी पिढी घडविण्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणून शिक्षकाने स्वतःच्या आरोग्य विषयक चांगल्या सवर्योंची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्य विषयी जागृक असणे महत्त्वाचे आहे. प्रस्तुत संशोधनात शिक्षकांच्या आरोग्यविषयक सवर्योंचा अभ्यास करण्यात आला आहे. आहार विषयक, व्यायाम विषयक, आरोग्य विषयक पद्ध्यां विषयी सवर्योंचा अभ्यास प्रस्तुत संशोधनात करण्यात आला आहे.



*Scholarly Research Journal is licensed Based on a work at [www.srjis.com](http://www.srjis.com)*

### प्रस्ताविक :

आरोग्य हा प्रत्येक व्यक्तींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आरोग्य विषयक चांगल्या सवर्योंचा विचार करणे, त्या अंगी बालगणे आणि अंमलात आणने हे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे, पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करत असतो. तेव्हा शिक्षक स्वतः: शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम, निरोगी असायला हवा, चांगल्या आरोग्यविषयक सवर्योंचा विचार करून, त्या सवयी सातत्याने शिक्षकाने पाळल्या पाहिजे. आरोग्य विषयी जागृक असायला हवं. सुखी, समृद्ध व निरोगी जीवनासाठी दैनंदिन आहारांविषयी चांगल्या सवयी, आरोग्य निरोगी राहण्यासाठी चांगल्या व्यायाम विषयक सवयी शिक्षकाने स्वतःला लावून घेऊन स्वतःच आरोग्य जपल पाहिजे. प्रस्तुत संशोधनात शालेयस्तरावरील शिक्षकांच्या आरोग्यविषयक सवर्योंचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रश्नावलीद्वारे शिक्षकांच्या आरोग्य विषयक सवर्योंचा अभ्यास करण्यासाठी माहिती संकलित केली त्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढले व शिफारशी करण्यात आल्या आहेत. प्रस्तुत संशोधन शालेय स्तरावरील शिक्षकांना आरोग्य विषयक सवयी अंगी बनविण्यासाठी, अंमलबजावणीसाठी आणि आरोग्य विषयक योग्य सवयीच्या वावतीत जागरूकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल.

### आरोग्य :

आरोग्य याचा अर्थ स्वास्थ्यपूर्ण निकोप जीवन आरोग्यदायी जीवन म्हणजे केवळ आजाराचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या पूर्ण सुटृटेची अवस्था होय.”

शारीरिक वाढीबरोवर सुखी, समृद्धी व निरोगी जीवनासाठी योग्य, चांगल्या सवयी लावून घेऊन त्यांची अंमल बजावणी प्रत्येकाने केली पाहिजे. आरोग्य शिक्षणात आरोग्य दायक परिसर, संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण रोग हाऊ नये

म्हणून प्रतिवंधात्मक उपाय, शारिरिक व्यंगांची माहिती व त्या संवंधी उपाय, शारिरिक वाढीस उपयुक्त व सत्युक्त चऱ्गा आहार आणि निरोगी जिवन जगण्यासाठी चांगल्या सवयीचा समावेश होतो .

#### महत्त्व :

प्रस्तुत संशोधन हे प्राथमिक स्तरावरील शिक्षकांपासून ते महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षकांसाठी महत्त्वाचे आहे . प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या अवस्थेतून जाते . वृद्धावस्थाही प्रत्येकाच्या जीवनात येणारी अवस्था आहे . शिक्षकी पेशातील व्यक्तीचे काम तसे बैठकीतील आहे . शारिरिक श्रमापेक्षा बँद्रिकश्रम जास्त पडतात .

प्रत्येक व्यक्तीच्या चाळीशीनंतर शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये अपचनाचे प्रमाण वाढते आणि शरीर कार्यक्षमता कमी होते . शरीराची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आहार, आरोग्य, व्यायाम या विषयी योग्य सवयी लावून घेणे प्रत्येक शिक्षकांसाठी महत्त्वाचे आहे . शिक्षकाचे आरोग्य चांगले असेल तर, निरोगी असेल तर त्याच्या व्यवसायासाठी ते महत्त्वाचे असते . शिक्षकाच्या अध्यापनावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन अध्यापन चांगले होते . म्हणून प्रत्येक शिक्षकाने आपल्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करणे व आहारविषयक योग्य सवयी लागण्यासाठी शिक्षकाने प्रयत्न करणे, निरोगी आरोग्यासाठी व्यायाम, विश्रांती आणि झोप याची योग्य नियोजन करावे . ह्या सर्व बाबींसाठी या संशोधनाचे महत्त्व आहे .

#### संशोधनाची उद्दिष्टे :

- १) शिक्षकांच्या आहारविषयक सवर्योंचा अभ्यास करणे .
- २) शिक्षकांच्या चांगल्या व्यायाम विषयक सवर्योंचा अभ्यास करणे .

#### कार्यात्मक व्याख्या :

- १) शिक्षक : शालेय स्तरावरील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अध्यापन कार्य करणारे शिक्षक .
- २) आरोग्य विषयक सवयी : शालेय शिक्षकांना आपल्या स्वतःच्या आरोग्य विषयक सवयी यात आहार विषयक सवयी, व्यायाम विषयक चांगल्या सवयी इ . आरोग्य विषयक चांगल्या सवयी .

#### संशोधन व्याप्ती :

- १) प्रस्तुत संशोधन प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांपूरतेच व्याप्त आहे .
- २) प्रस्तुत संशोधन पुणे शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळापूरते व्याप्त आहे .

#### मर्यादा :

- १) संशोधनाचे निष्कर्ष हे शिक्षकांनी माहिती संकलन साधनात दिलेल्या प्रतिसादावर अवलंबून राहील .
- २) सदर संशोधन मराठी माध्यमांच्या शिक्षकांशी संवंधित आहे .

### संशोधन पद्धती :

प्रस्तुत संशोधनाचा अभ्यास करण्यासाठी वर्णनात्मक संशोधनातील शालेय सर्वेक्षण या प्रकाराची निवड करण्यात आली होती.

### संशोधन साधन :

प्रस्तुत संशोधनात संभाव्यतेवर आधारीत नमुना निवड पद्धतीतील सुगम यादृच्छिक पद्धती व त्यातील लॉटरी पद्धतीने नमुना निवड केली आहे.

### संख्याशास्त्रीय तंत्र :

सदर संशोधनात प्रश्नावलीद्वारे माहिती संकलित केली त्या माहितीचे संख्याशास्त्रीय अर्थनिर्वचनासाठी शेकडेवारीचा वापर केला.

### निष्कर्ष :

शिक्षकांच्या आगोग्य विषयक सवर्योंचा अभ्यास करण्यासाठी शिक्षकांकइन प्रश्नावलीद्वारे माहिती संकलित केली. शिक्षकांकइन आलेल्या प्रतिसादाचे प्रश्ननिहाय शेकडा प्रतिसाद मोजून त्याचे विश्लेषण व अर्थ निर्वचन केले त्यावरून पुढील निष्कर्ष काढले आहे.

- १) शिक्षकांच्या दररोजच्या आहारामध्ये भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य इ. समावेश असण्याचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून आले.
- २) शिक्षकांच्या दररोजच्या आहारात सुकामेवा खाद्यपदार्थाचे प्रमाण अल्प प्रमाणात दिसून आले.
- ३) जेवणामध्ये स्निग्ध पदार्थ, तुप, लोणी, खोवर, अंडी, मांस इ. प्रमाण समाधानकारक असल्याचे दिसून आले.
- ४) शिक्षक स्वतःचे वजन मर्यादित ठेवण्यासाठीचे प्रमाण अल्प दिसून आले.
- ५) शिक्षक दररोज अर्धातास नियमित व्यायाम करण्याचे प्रमाण अल्प प्रमाणात दिसून आले.
- ६) शिक्षकांमध्ये स्नायू कार्यक्षम राहण्यासाठी जिसमध्ये व्यायाम करण्याचे प्रमाण अल्प दिसून आले.
- ७) शिक्षक फावल्या वेळेत तंदुरुस्ती वाढविण्यासाठी कटुंगीविक, सामाजिक कार्यक्रमात उदा. बागकाम, खेळ, इ. भाग घेण्याचे प्रमाण अल्प प्रमाणात दिसून आले.
- ८) शिक्षकांत जेवणाच्या वेळा पाळण्याचे प्रमाण समाधानकारक दिसून आले.
- ९) शिक्षकांमध्ये अल्कोहोलयुक्त पेय घेत नसल्याचे प्रमाण चांगले दिसून आले.
- १०) शिक्षकांमध्ये आगोग्य संबंधी विविध चाचण्या (टेस्ट) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करून घेण्याचे प्रमाण अल्प दिसून आले.

### शिफारशी :

प्रस्तुत शिफारशी शिक्षण विभाग, संस्था चालक आणि मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी आहे.

- १) शाळेत आरोग्य विषयक शिविराचे आयोजन करून शिक्षकांना चांगल्या आरोग्यविषयक सवर्यांच्या वावतीत मार्गदर्शन करण्यात यावे.
- २) शाळेत/संस्थेत तज्ज्ञ डॉक्टरांशी करार करून शिक्षकांच्या आरोग्याचे नियमित तपासणी केली जावी.
- ३) शाळेच्या आवारात स्वतंत्र पुरुष व महिला शिक्षकांसाठी जिमची सोय करावी व शाळेच्या नियोजित वेळेच्या व्यतिरिक्त शिक्षकांना किमान एक तास वेळ व्यायामासाठी देण्याची जागृकता शिक्षकांत निर्माण करावी.
- ४) शिक्षकांनी स्वतःच्या आरोग्य विषयी चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी आरोग्यविषयक लेख्य, अंक, ध्वनीफित, आरोग्य विषयक कायक्रम नियमितपणे वाचावे, ऐकावे.

### संदर्भ :

- वोधनकर सु. अलोणी वि. (१९९९) सामाजिक संशोधन पद्धती श्री साईनाथ प्रकाशन, नागपूर.  
साळी व. झा. (२०१६) शैक्षणिक संशोधन पद्धतीशास्त्र इनसाईट पब्लिकेशन, नाशिक.  
भोसले र. डोणे ३ (२००९) शिक्षणातील बदलते प्रवाह फडके प्रकाशन, कोल्हापूर.